10 FORM COMP AA

(sec Rules 253 (c), 254 (c) (iii), 254 (80 255 (1) (iv) REPORT ABOUT THE MOTOR VEHICLES ACCIDENTS

1	Name of the Police Station	Dharmabad, dist.Nanded
2	CD NO /TAD No /SDE No	277/2024 U/S 281,106(1) Bhartiya Naya Shanhita-2023
3	Date, Time and Place of the accident.	25/09/2024 at 11.30 hrs Dharmabad To Basar Road Neyar farm Ramesh Goud To Dharmabad Dist Nanded
4	Name of the Injured / Deceased	Rajaram Shivaji Sawant age 22 Year r/o Gortha Tq- Umari Dist Nanded
5	Name of Hospital to Which he/she was removed	Govt. Hospital Dharmabad Dist Nanded
6	Number of vehicles and type of the vehicle	MH 26 CA 2071 Motar Cycle
7	Name and address of the Driver of the vehicle with particulars or Driving License of the said	Sunil Sahebrav Dhupalwad age 29 Year r/o Babhulgav Tq Dharmabad
	Driver and the address of the Issuing Authority of the said Driving License. The number of Badge in case of Public Service Vehicle and the address of the Issuing Authority of the said	
8	Name and Address of the Owner of the vehicle as it stands on the date of the accident.	Sanjay Sahebray Dhupalwad r/o Babhulgay Tq Dharmabad
9	Name and address of the insurance Company with whom the vehicle was insured and the Divisional office of the said insurance Company.	
10	Daliery Incurance	
11	1.1lt there of	An offence has been registered against the accused. After completion of investigation Charge-sheet has been submitted.

Inspector of Police Police Station Dharmabad, Dist. Nanded (M.S)

दोषारोप /अंतिम अहवाल

form-v-A

(भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १९३ अन्वये)

न्यायालयाचे नाव :- मा न्यायदंडाधिकारी साहेब,प्रथमवर्ग न्यायालय धर्माबाद.

१. राज्य :महाराष्ट्र जिल्हा:नांदेड पो.स्टे.:धर्माबाद पहिली खबर क्र./कार्यवाही क्र.२७७/२४ दि २५/०९/२०२४

२. दोषारोपपत्र क्रः- ०4/२०२४

३. पाठविलेचा दिनांक : ० ६/०४/२०२४

४.फ) अधिनियम : भा.न्या.संहिता

कलम - २८१,१०६(१)

फ) अधिनियम :

कलम:

- प. अंतिम अहवालाचा प्रकार :- आरोपपत्र दाखल केले/पुराव्या अभावी दाखल केले नाही/तपास लागला
 नाही/आरोपी मरण पावला.(योग्य ठिकाणी √ अशी खूण करा)
- **६. जर अंतिम अहवालाचा प्रकार :-** घडलाच नाही/खोटी/ वस्तुस्थितीची चूक / कायद्याची चूक / अदखलपात्र/ दिवाणी स्वरूप
- ७. जर आरोपपत्र ठेवले तर :- तात्पुरते / मूळ / पुरवणी (योग्य ठिकाणी √ अशी खूण करा)
- ८. तपासणी अधिकाऱ्याचे नावः-व्हि.एम.मुस्तापुरे :- पोहेकाँ/२००६ नेमणुक :- पो.स्टे.धर्माबाद
- ९. (अ) तक्रारदाराचे नाव :- शिवाजी सावंत वय-५० वर्षे व्यवसाय-शेती वडीलाचे नाव /पतीचे नाव राजाराम सावंत कायमचा पत्ताः-गोरठा, ता.उमरी जिल्हाः नांदेड राज्य-महाराष्ट्र
- १०. कोर्टात दोषारोपपत्र पाठविलेल्या आरोपीतांची यादी (फरारी सह असल्यास) आवश्यक असल्यास वेगळा कागद जोडावा

अ.क्र १	आरोपीचे संपुर्ण नांव २	वय ३	राहण्याचे ठिकाण ४	नोटीस दिनांक ५	रिमांड दिनांक ६	शेरा ७
8)	सुनिल साहेबराव धुपलवाड	२९ वर्ष	रा.बाभुळगाव ता.धर्माबाद जि.नांदेड	दिं.०६/१०/२०२४ चे १३.४१ वा. स्टे.डा. नं.१५ वर यांना कलम ३५(३) BNSS प्रमाणे नोटीस दिली.	-	

अ.क्र .१	संपुर्ण नांव २	जन्मतार ख/वर्ष	व्यवसाय ४	पत्ता ५	सादर करावयाच्या
		æ			पुराव्याचा प्रका
	शिवाजी राजाराम सावंत	५० वर्षे	शेती	रा.गोरठा ता.उमरी	फिर्यादी
	चंद्रप्रकाश सुभाषराव सावंत	५५ वर्ष	शेती	रा.गोरठा ता.उमरी	घटनास्थळ पंच
ş	कैलास साधु सावंत	४५ वर्ष	शेती	रा.गोरठा ता.उमरी	
	जबाब-अविनाश रुपसिंग जाधव	४२ वर्ष	शेती	रा.वसंतनगरतांडा ता.उमरी	साक्षिदार
	जबाब-ओमकार पि.शिवाजी सावंत	२१ वर्षे	शिक्षण	रा.वसंतनगरतांडा ता.उमरी	साक्षिदार
•	जबाब-देऊबाई शिवाजी सावंत	४४ वर्ष	घरकाम व शेती	रा.गोरठा ता.उमरी	साक्षिदार
	जबाब-संध्या अविनाश जाधव	१६ वर्षे	शिक्षण	रा.वसंतनगरतांडा ता.उमरी	साक्षिदार
3	डाँ.श्रीकांत पाटील सर	४० वर्ष	वैद्यकिय अधिकारी	स.द.धर्माबाद	एम.ओ.
τ	एम.एम.नागुलवाड	५४ वर्ष	सपोउपनि	पोस्टे धर्माबाद	
	व्हे.एम.मुस्तापुरे	५६ वर्ष	पोहेकाँ/२००६	ननामाप	दाखल करणार

१२.पहीली खबर खोटी असेल तर भा.न्या.संहितेच्या २१७/२४८ अन्वये केलेली किंवा करावयाची कार्यवाही नमुद करावी. :

१३. प्रयोगशाळा विश्लेषणाचे निष्कर्ष :-

१४. तपासाचे वेळी जप्त केलेल्या/परत मिळविलेल्या /अंतर्भूत असलेल्या मालमत्तेचा/वस्तूचा /दस्तवेजाचा तपशील

१	मालमत्तेचे वर्णन	अंदाजीत मुल्य (रुपेयांत) ३	मालमत्ता नोंदवही क्र.	कोणाकडून/कोठून परत मिळविली किंवा जप्त केली ५	विल्हेव ं ६
1 3 4	एक मोटारसायकल क्र. MH-26-CA-2071 होंडा शाईन कंपनीची १२५ सी.सी.ची काळ्या रंगाची त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली अपघातामध्ये मोटारसायकलचे समोरील हेडलाईट तुटुन फुटुन दिसत आहे समोरील चाक(रिंग) वाकलेला दिसत	40000	80/2028	धर्माबाद ते बासर जाणारे रोडवर रमेश गौड यांचेशेता जवळील रोडवर घटनास्थळावरुन जप्त	पो.स्टे.चे मोहरील यांचेकडे जग

प्रकरणाची थोडक्यात माहिती (आवश्यक असल्यास वेगळा कागद जोडावा) : प्रति.

मा.न्याय दंडाधिकारी साहेब,

प्रथम वर्ग न्यायालय धर्माबाद यांचे सेवेत.

सादर विनंती की,मा.न्यायालयाचे स्थळ सिमेच्या हद्यीत पो.स्टे.धर्माबाद अंतर्गत धर्माबाद ते बासर जाणारे रोडवर रमेश गौड यांचे शेताजवळ दि.२५/०९/२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजताचे सुमारास यातील मयत व साक्षिदार मुलगी असे मोटारसायकल क्र. MH-26-CF-3089 वर बसुन धर्माबादकडुन बासरकडे जात असताना यातील कॉलम नं.१० मधिल आरोपीने त्याचे ताब्यातील मोटारसायकल क्र. MH-26-CA-2071 हिरो होंडा शाईन हि हयगय व निष्काळजीपणाने भरधाव वेगात चालवुन मयताचे मोटारसायकलीस जोराची धडक देवुन त्यास गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत झाला आहे व साक्षिदार मुलगी कु.संध्या जाधव हिस पण जखमी करुन स्वतःही जखमी

म्हणुन त्यांचे विरुद्ध कलम-२८१,१०६(१) भा.न्या.संहिता प्रमाणे गुन्हा केल्याचा दोषारोप चार्ज आहे.

टिप १) सदर गुन्हयामध्ये अधिक पुरावा उपलब्ध झाल्यास बी.एन.एस.एस. कलम १९३(९) प्रमाणे मा.न्यायालयात दाखल करण्याची परवानगी असावी.


- १६. कलम १९३ चा सुचना फॉर्म :--- बजावला दिनांक
- १७. कोर्टाचा सी.सी. नंबर:----
- १८ कोर्टाचा निकाल :-----

१९. प्रभारी अधिका-यांची सही नांव -बाळासाहेब रोकडे पो.नि.पो.स्टे. धर्माबाद ार्कितिको तपासिक अमलदार सही नांव – व्हि.एम.मुस्तापुरे पोहेकाँ/२००६ पो.स्टे.धर्माबाद



particulars of accused persons charge-sheeted (use separate for each accused) आरोप पत्र ठेवल्या आरोपीचा तपसिल (प्रत्येक आरोपीसाठी स्वतंत्र कागद वापरावा)ः

- (i) Name :- सुनिल धुपलवाड पडताळले किंवा whether verified :- होय
- (ii) Father's/husband's name:- पित्याचे/पतीचे नाव साहेबराव धुपलवाड Sex लिंग-पुरुष Date /Year of Birth (जन्मतारीख /वर्ष)- वय- २९ वर्ष
- (iii) Nationality राष्ट्रीयत्व भारतीय
- (v) Place of Issue:---(iv)passport no:-- - Date of Issue:-दिल्याची तारीख
 - (vii) Whether SC/ST:-
 - Address(पत्ता)ः-रा.बाभुळगाव ता.धर्माबाद (vi) Religion:- धर्म-हिंदु (viii) Occupation (व्यवसाय):- मजुरी
 - (xi) * Provisional criminal no (तात्पुरता गुन्हेगार क्र.):- A-१
 - (xii) Regular criminal no (if known) नियमित गुन्हेगार क्र. (माहित असतल्यास):----
 - (xiii) * Date of Arrest (अटकेची तारीख):- दि-०६/१०/२०२४ रोजी वेळ १३.४१ वा.नोटीस
 - (xiv) * Date of release on bail (जामीनावर सोडल्याची तारीख):- ०६/१०/२०२४
 - (xv) * Date on which forwarded to court (न्यायालयाकडे पाठवल्याचीतारीख) दि.----
 - (xvi)* Under Acts and Sections:- (कोणत्या अधिनियमांखाली व कलमाखाली) कलम- २८१,१०६(१) भा.न्या.संहिता
 - (xvii) * Name(s) of bailers/sureties and Address(es):---जामीनदारांची नावे व पत्ताः
 - (xviii) Previous convictios with case references (प्रकरणाच्या संदर्भासह
 - (xix) *Status of the accused (आरोपीतांची पावती) :- नोटीसवर सोडण्यात आले.
 - (xixi)Forwarded/Baileb by police /police Custody/Baileb by
 - (xixii)Custody/Absconding / proclaimed Offender/पुढे पाठवले /पोलीस नोटीसवर सोडले /पोलीस कोठडी /न्यायालयानी जामीनावर सोडले /न्यायालयीन कोठडी /फरा





मी,शिवाजी राजाराम सावंत वय 50 वर्षे व्यवसाय शेती रा.गोरठा ता.उमरी जि.नांदेड मो.नं.9172308384

समक्ष पोलीस स्टेशनला हजर येवून लेखी जबाब घेण्यास सांगतो की, मी वरील ठिकाणचा राहणारा असुन मला दोन मुले 1) राजाराम शिवाजी सावंत 2)ओमकार पि शिवाजी सावंत व दोन मुली 1) पार्वतीबाई खंडु खानसोडे हिचे लग्न झाले असुन 2) जयश्री शिवाजी सावंत असे असुन मी शेती व्यवसाय करुन कुटुंबाची उपजिवीका भागवितो.

आज दि.25/09/2024 रोजी वेळ सकाळी 09.00 वा.चे सुमारास मी घरी हजर असंताना माझा मुलगा नामे राजाराम शिवाजी सावंत वय 22 वर्ष व्य - शेती हा घरातुन बासरला जातो म्हणुन मोटार सायकल क्रं.MH 26-C-F-3089 या हिरो होंडा स्पेंलेंडर मोटार सायकलवर बसुन घरातुन निघुन गेला.आम्हाला धर्माबाद पोलीसांकडुन माहिती मिळाली की,तुमचा मुलगा नामे राजाराम शिवाजी सावंत हा धर्माबाद ते बासर जात असताना त्याचे सोबत मुलगी नामे संध्या अविनाश जाधव वय 18 वर्ष व्य – शिक्षण रा.वसंत नगर तांडा गोरठा ता.उमरी असे मोटार सायकलवर जात असतांना धर्माबाद ते बासर जाणा-या रोडवर रमेश गौड यांचे शेता जवळ वेळ 11.30 वाजताचे सुमारास मोटार सायकल क्रं.MH – 26 CA -2071 हिरो होंडा शाईन चा अज्ञात चालक हा त्याचे ताब्यातील वाहन हयगयी व निष्काळजी पणाने चालवुन मोटार सायकल क्रं.MH 26-C-F-3089 या हिरो होंडा स्पेलेंडर हिस समोरुन जोराची धडक दिली.त्यामध्ये मोटार सायकल चालक राजाराम शिवाजी सावंत हा गंभीर जखमी होवुन जागीच मरण पावला आहे.त्यानंतर अशी माहिती मिळताच आम्ही सरकारी दवाखाना धर्माबाद येथे येवुन पाहिलो असता तो सरकारी दवाखाना येथे पलंगवर जखमी होवुन मरण पावलेला दिसला.

उल्लं 281. तरी दि.25/09/2024 रोजी वेळ 11.30 वा चे दरम्यान माझा मुलगा नामे राजाराम शिवाजी 06(1) निर्देश निर्माणे सावंत वय 22 वर्ष व्य – शेती रा.गोरठा ता उमरी जि.नांदेड हा घरातुन बासरला जात असतांना अज्ञात वाहन मां न्या. भारति व्यन्ति चालकानी त्यांच्या ताब्यातील वाहनास हयगय व निष्काळजी पणाने भरधाव वेगात चालवून त्यास जोराची कि निः धडक देवून गंभीर जखमी करुन त्यांचे मरणास कारणीभूत झाला आहे.

तरी सदर अज्ञात वाहन चालकाला विरुध्द योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

लपाटन माझा वरील जबाब माझे सांगणे प्रमाणे संगणकावर टंकलिखीत केला व तो मला वाचुन दाखविला तो बरोबर व खरा आहे.


समक्ष

हा जबाब दिला सही



नि द्वारावी





To,

Date 25/09/24

The Police Station,
Police Station,
Dharmabad.

Age Age	w: Male / Female to URAL HOSPITAL, Dharmabad Time 12:30 2 for
	Brought Dead.
PrsMLC No. is Kindly do needful.	1118

Thanking you

mo-9325333928

Yours

Medical Officer
Rural HospManical Officer
R. H. Dharmabad.

To,

Date 25 09 22

The Police Station,
Police Station,
Dharmabad.



This is for your information that Mr.Mrs. Sondhya Avynash Tadhau Mr.Mrs. Sondhya Avynash Tadhau Sex: Male / Female Residence of Vasant Magga Vmail Referred by RURAL HOSPITAL, Dharmabad Admitted at / Referred by RURAL HOSPITAL, Dharmabad	
01100	
RTA = Head injury	1
1110	-
1119	1
PrsMLC No. is	4
1- modful.	
Kindly do needful.	
AG. 25.09 2024 2100 900 R	
15. 25.09 20.09	
13-32 OT Thanking you 15 at yours W	
13-32-21 20 51.0415	
Mo-9325333928 Medical Officer	
Medical Officer	
mac of one energy Rural Hopphet Dat Miles Nande J	
या कि बराह्या भाज श्राद्धा R.H. Dharmabad.	
at 10) Street Strain Contraction	
-4615 -119211 9 3121a161	
O PROLUMEN DU ADMINI	
कार्रा निर १९८ २००६ मुरता कार्बात कार्मालदार पो. तरे. धर्माबाद जि. नांदेड	
41.10.41	
71m 2 156)	

To,

The Police Station,
Police Station,
Dharmabad.

This is for your information that Mr.Mrs. Sun Sun Sun Dhubeluae Age Sex: Male / Female Residence of Babulaa of to Dhamahaa Admitted at / Referred by RURAL HOSPITAL, Dharmabad on Dt. 25 Time 12 25 Time
PTSMLCNo.is
Kindly do needful. G. 25.9.2024 2111 am 13.2> at Thanking you mea my yours
TIN 2017 21 200 Rural Hospital Bharmabad.
मान्या व अस्तापूर वालास वाग बातास वाग वालास वाण वालास वालास वालास वाण वालास

FORM - CRIME DETAILS FORM घटनास्थळाचा पंचनामा/गुन्हयाचा तपसील नमुना


	घटनास्थळाचा पचनामा पुरुष
	25 /09/2024 1000A दिनांक 25 /09/2024
	पहीली खबर/कार्यवाही क. 277 ! 20-7
- अहाराष्ट्र जिल्ला-	गहेड,पोलास च्याधाराहरू
Mad. do. " X.	घटनास्थळाचा पचनामा पुरु गांदेड,पोलीस स्टेन्श्मिम्हिली खबर/कार्यवाही कं-277/2024 दिनांक 25/09/2024 : डालेंस - 281, 106 (1) अस्तीय ज्याय यहिता
० ० जन्म स कलम	- day - 281, 106 (1) SHK11,7
2.आधानयन प	O10-1
	11311
3.घटनेच विकाण पार	वहीलाचे/पतीचे नाव : राजारा । जान्य 308384 जाना : मराहा । मराहा नवर : छान्य उठ8384 ब. धंदा : शाना । जातः मराहा
नाव:-(प्रि)	जि स्यान जातः मराहा माबाइल त्याः अ१२८०००० प्रवाः शता जातः मराहा जीदेड गज्य महाराष्ट्र
वय - ५० वा	न, धंदा:- क्रामी - जिल्हा - मेराइ
ग्रा- ग्री	28 नालुका उपरा गुन्हयाचे सर्व पण्डतीसह):- गुन्हयाचे सर्व पण्डतीसह):-
4.गृन्हयाचा प्रकार (1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1
Port '-	100 d 100 00 00 00 00 00 00 00 00 00 00 00 00
ii) प्रधान शिर्वचे व	रहें। चालुका उमरा हमाने सर्व पध्यतीसह): मा.सा. इ. MH-2& CA-2021 ज्या चालके व्यक्ति ताल्यसिक मारायाध्यकं ह्याग्य व जिश्राळकार्यके व्यक्ति विश्वामिक चालिया मारायाध्यकं ह्याग्य व जिश्राळकार्यके हाइन देवत चालिया मारायाध्यकं मारायाध्यक्ति ज्ञाराच्य हाइन देवत चालिया मारायाध्यक्ति मारायाध्यक्तिम् ज्ञाराच्य हाइन देवत
11) प्रचार भारतन्त्री	Wilder Harry Harry Harry 3120130
iii) पध्दती	310016
	निहार होडा स्टेब्स वर्गा भावा गाय
	हर्ण मा.सा.ख. mH-26CA-2021 हिंदा स्वेब्ध्य विभागा कि.m.स्वर हिंदा होंदा स्वेब्ध्य विभागा कि.m.स्वर हिंदा होंदा स्वेब्ध्य
iv) वापरलेली व	
v) केलेले वेबांत	तर/केलेली बतावणी :
क्षे मापरलेली	भागा/बोली भाषा
शिक्षी र	। वैशिष्टय-1
C-01-	Affine q-2
1931	प वैशिष्ट्य-3 :
विश	प वैशिष्ट्य-3 पा विकाणाचा प्रकार हामिकि ते व्यास्य माणार राहवर बाळापुर शिवारिक् रमेश गोंड याँचे शेलाजवळं योड अपधान
	- पित्रह ते बाखर जाणार का मणवान
viii)घटनेच	या विकाणाचा अवार स्थानाय भीत सामाय शतानवक
	TNS/ 2112
	ा मालमतेचा प्रकार :2)
IX) अत्यु	· · · · · · · · · · · · · · · · · · ·
1)	
1 Table 54 4	
3)	

5.बळीचा तपशिल (अवश्यक असल्यास स्वतंत्र कागद बोडावा) :-

अ. क्र.	संपूर्ण नांव	जन्म तारीख /वय	लिय	राष्ट्रीयत्व	ঘৰ্ষ	जाती/ जमाती	व्यवसाय	पत्ता	वुखा।पत गंभीच/ साधी	सत्यन/ हत्यार
1	<u> </u>	3	4	5	- 6	7	. 8	9	10	11
1)	रानाराष्ट्र शिवाजी सार्वेत	22- au	पुरुष	भाग्तीय	हिंदु	भराद्य	ছিগ্দাত্য	रा गाया ता उमरी जि शैंदर	रेह १ मृत	पद्यात इ
21)	सिद्धा अविनश जाशव	18 वेस	स्क्री	व्याष्ट्रतीध	िहर	क्रेनारा	ছ্যাপুতা	21 वयतमा तीडा,माया	- 2\fr 572	अपद्या जि
								9 15 10 24		

6. गुन्हगाचा हेतु: - मिटारथायस्त हमाय व जिल्लाकि अत्यात वेगात
यालवरी मयास जारमी शड़े देवर हमार जम्मी बर्ग मार्गास कारक्षिण हा
7. चोरीच्या/अतंर्भृत मालमत्तेचा तपशील :-
8. घटनेच्या जागेचे वर्णन :-
अक्षि पंचाय विस्तापुर पाइने / १००६ प्रास्ट्यमिक
गाँउ याचे शेमाजवळील राजवर कावश्रुल डळकि है। पो स्टार्माका
विक्षास्त्राक प्रमुखामा नर्ग सह अस नकावणान आकी पर
समझ हन् अाला आमय सम्म दिसत्यापिक्रिकोत्तीयमां घटनालक
प्यम्भा वहां तो खार्डाह्यमण् सद्य घटुमास्वाळी गुण्ह्यासीहः वियुद्धि छिवसी रान्।यम
4101 du- 50 dd 000414, 2170, 21, 211261 HI 3HE E
राजी न्यार्की हमर असुन ट्यानी नामित्र ही दि १५ १०९/२०१४
RATKIN (4) AM ET HICKHING 3. MHZ& CF3089 DEGYO
मिला की तम्मा प्रकार सम्मान त्रात अमलात त्राम स्टिन

. (3)	AL CONTRACTOR OF THE PROPERTY
मार्सि मुलगी सहिंगा नाष्ट्राव हिंपना होकी मीटारस सार्सि मुलगी सहिंगा नाष्ट्राव हिंपना होकी मीटारस	गाम्यात द्यमिसाई
TENT TIENT TEND LEW HICK	1120101
मास्त मुळगा काला ।।। 30 वाजापाचे समास	4 100
मोक्षत मुळगी सह्या नाष्ट्राव हिंपन हार माद्राव न कायार नाबार राडवर ११३० वाजापान सुमारा इ. MH& CA20H होरो होडा शाहिन च्या चाळडा हेतु मुळाचे डोक्याय मार अग्रेस महा पावल व रेवुत मुळाचे डोक्याय मार अग्रेस महा पावल व	2 जारीन पाकित
of MHZL CAZOH EN ON DIN HIO VIDEO &	HIE SHAPE
San HOHL STOULY CHUCINI ENTER 219	289) 411601
उं MH34 CA 20मी सार छ छुत मरू पावली के रेवा मिळा से अवस्थित से से सिंह से से सिंह से से सिंह से से सिंह से	1192/10/ 11341
2144	41
म्लान म्लाम मरहामामलं उ. 100 राजास्मलं माला अहि कार्र हम्ला त्यामा हम्मिलं से मान	6120100
That sile with milet entered of our	- Jakel
सदि रिकास्वाक साई ग्रांचे बेलाजवक	हामासि वरी अपा
माला अन्ति वर्गाट हम्मा गाउँ यात्र होणायक साला अन्ति वर्गाट हम्मा गाउँ यात्र होणायक साला अन्ति वर्गाटनाक यमहा गाउँ यात्र होणायक	गिर्धा मिटारसायक्क
THILL HILL S. MHZ&CL3089 THEY HEYGHISH	साद्धी रसा मारकापा
सावा प्रकारमाक रमेश गांड यांचे शेलागवक महास्थायमक उ. MHZ CF3089 व. वायरमङ्ग अव महास्थायमक उ. MHZ CF3089 व. वायरमङ्ग अव ज. MHZ CA2071 यांचा उपयो राज्य महासावा। महासावा र्याराममार अपवाल सालेक नणा	सिंह. यदा घटनाय्यकाप
का कम 26 CA 207 अपवात सालक जाणा महाम्राजा य्याराममार अपवात सालक जाणा पिछ्ठा मानुस मोटारसायनको हडलाईट, इंडीन्टर्ट पिछ्ठा मानुस मोटारसायनको इ. कम26 CF	सेर्न पुन्र पडल्ल
- तिका बाजम माटारसायनक्य स्वतिक कामारिट E	२०१९ ये समस्य १२०।
मिह्न क्षीत्री स्थाप स्थाप के हिंद के दें के कि कि विस्त अहि हिंद के कि कि विस्त अहि हैं कि कि कि विस्त अहि हैं कि कि कि विस्त अहि हैं कि	गह व दुसरा माटार्थापछ
「GHA 3HE、2012 - 0日のの 「GHA 3HE ESのほと 一上のの「GHA 3 3. MH26CA2071 ひ 知りといきとりなる 日とい 3. MH26CA2071 ひとました山の切し、川とくそれはちら	गरम रहेरा विषठ साळळ
A WHILE A 2071 I THINK HILL A 1240	<u>त्रमेश त्यक्षण त्रप्रहा</u>
3. MH24CA2071 U ZILIZU ESBILE A CH GHU 3116. ZIGL SICHLEUDUL HICKENDED GHU 3116. ZIGL SICHLEUDUL HICKENDED	हो असता धकार्यक्रा
3. MH 26CA 2071 U THAT SHE. HAT EIGHT AIRSISH UIGHT 3 3118 HAZ EIGHTAIDH AIRSISH UIGHT 3 3118 HAZ EIGHTAIDH AIRSISH UIGHT 3	पार पडळड (६स्१०वार्ड-
अहि सद्य धकारकाळाचे सारहाइन पाछा के साह सद्य धकारकाळाचे सारहाइन पाछा के संभिन्नी सारित तुंबड़ व हुंद्र स्टिंग्स साहि ध प्रधारकाळाव व्यक्त पदलेले दिसा आहे. ध	ल्यान्वाकावम्ब आराकान्य
1 Stankenous 2 240 UCBM 1GHO SHE & STUD 32011 HICKSHILLSON 3 MH 26 CA 2021 TE STUD 32011 HICKSHILL SHE STUD 32011	ल आही, आहे.
माराय्यायकळ डे. MH26 CA2071 हि ज्या डरेळा माराय्यायकळ डे. MH26 CA2071 हि ज्या डरेळा मद्द राष्ट्रगाम्बर्काक चतुः यापा जाहारा रोड पिल्गम्स - यमिस्ट्रिंड यहा	हा उत्र पिक्कास - रष
माधाश रोड पश्चिमस - धर्माकाइन्ड येगा समान नाला व्यापिक्तड रेमश गोड योग है समान नाला व्यापिकेड साईक्माट राम्प्र में समान नाला व्यापिकेड साईक्माट राम्प्र में	राण उत्पर्भ - राष्ट्र ला
न्यात नाका त्यपालक्षक प्राप्ताय पित २५	-109/2024 217N 909
न्धात माला त्यापालके सहिन्नार यान के स्थात माला त्यापालके सहिन्नार यानामा पि २५	
18:00 वामा) स्प्रेक स्थल विशेष्ठ:30 वामा। सम्मिक्ड	<u></u>
Jong - 77.87535	
[1] 전 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1) 1 (1	



(0-127)-9-2008-5,00,000 Bks./4 lvs.--PA4* G. D., No. 733/33, dated 16-6-41 and H. and L. G. D., No. 733/33, dated 11-12-47, Surgeon Seneral with the Govt. of Maharashtra, Bombay's

Memorandum of a post-mortem examination held at Rural Hospital Dharmabad Dispensary Hospital

on the dead body of Rajaram Shivaji of City City

District Manded, by Dr. S. S. Patil. Umri Taluka

I. General Particulars

(a) By whom was the corpse sent?

Police station Dharmabad

(b) Name of place from which sent.

R.H. Dharmabad

(c) Distance of place

from which sent.

- 2. By whom was the corpse brought?
- By whom identified?
 - The date, hour and minute of its receipt.
 - (a) The date, hour and minute of beginning post-mortem examination.
 - The date, hour and minute of ending post-mortem examination.
 - Substance of accompanying Report from Police Officer or Magistrate, together with the date of death if known. Supposed cause of death or reason, for examination.

MILLIAM

Police - 108 Ambulance. (Po.co 165 09 pure boinwood)

Shivaji Rajaram Sawant (father)

4: 40 PM

4:50 pm

6:20 pm

As per police inquest to k the exact cause of death, Po-morterm examination is reque

- if not examined at Dispensary or Hospital-
 - Name of place where examined.
 - Distance from Dispensary or Hospital-
 - (c) Reason why the body was not sent to the Dispensary or Hospital.

II. External Examination—

Sex, apparent age, race or caste.

> Description of clothes and of ornaments on the body.

- 8. Condition of the clothes-Whether wet with water, stained with blood or soiled with vomit or foecal matter.
 - Special marks on the skin such at scars, tattooing etc., any malformations peculiarities, or other marks of identification. State of the teeth.

In newly born infants, the length and (if possible), the weight of the body to be recorded together with the state of the hair, nails and umbilical cord, its length, placenta whether attached or not, if present, its size and condition.

Not Applicable

Male | 22 yrs | Hindu.

yellow cotton shirt skyblue polystel Half T shirt. Red Kardora.

- Red Kardona underpant - white stain - Brown Macho underpant - csemen)

Blood stained shirt & T shirt

Black Mole on right side of ch

Not Applicable

Condition of body— Whener well-nourished, thin or emaciated, warm or cold. Well nourished

- 11. Rigar Mortis—Well-marked, slight or absent; whether present in the whole body or part only.
- Hell marked. - Hhole body - Hand, Legs, Jaw, Helle.

- 12. Extent and signs of decomposition, presence postmortem lividity of buttocks, loins, back and thighs or any other part. Whether bullae present and the nature of their contained fluid. Condition of the cuticle.
- No Lividity
- No Bullae

- 13. Features—Whether natural or swollen, state of eyes, position of tongue: nature of fluid (if any) oozing from mouth, nostrils or ears.
- Bot eyes partially open-Half-open.
 - Tongue Inside mouth.
 - oozing of blood from nose & ear.

- Condition of skin—Marks of bloed etc. In suspected drowning the presence or absence of cutes anserina to be noted.
- marks of blood on face & neek
- Def skin.

- Injuries to external genitals. Indication of purging.
- 16. Position of limbs—
 Especially of arms and of fingers in suspected drowning the presence or absence of sand or earth within the nails or on the skin of hands and feet.
- 17. Surface wounds and injuries—Their nature, position, dimensions (measured) and directions to be accurately stated-their probable age and causes to be noted.

If bruises be present what is the condition of the subcutaneous tissues?

(N.B.—(When injuries are numerous and cannot be mentioned within the space available they should be mentioned on a separate paper which should be signed).

- Other injuries discovered by external examination or palpation as fractures etc.
 - (a) Can you say definitely that the injuries shown against serial Nos. 17 and 18 are ante mortem injuries?

- No injury to external Genitalia - seminal discharge present.

oody supine position & All limbs straight.

> Abrasion over Left cheek below left eye 2 cm x 1 cm.

- contusion over Temporooccipital region of size 4cmx30 (Left side), 6cm from the midline.

Fracture of Left Temporo-occiping bone of size -30 extending backwar

Yes, Antemorterm.

III. Internal Examination—

Head-

- Injuries under the scalp, their nature.
- (ii) Skull-Vault and basedescribe fractures, their sites, dimensions, directions, etc.
- (iii) Brain—The appearance of its coverings, size, weight and general condition of the organ and any itself abnormality found in its examination to be carefully noted (weight M. 3 grams F. 2.75 grams).

carge underscalp Hematoma over fronto-parieto Temporal & egion of size 6cm > gem

fracture left Temporo occipital hone of size sum extending backwar

- Large Subdural Hematoma Temporo parieto occipital region of size 8 cm x g cm
 - Brain mater congested & edematous

20. Thorax-

(a) Wálls, ribs, cartilages

Intact No injury

(b) Pleura

Intact No injury

(c) Larynx, Trachea and Bronchi.

Intact No Injury

(d) Right Lung

- antact to injurt

(e) Left Lung

- Intact No injury

(f) Pericardium

Intact 40 injury, No ahnormal collection in pericardium.

Heart with weight

Intact No injury

(h) Large vessels

NI

Additional remarks.

21. Abdomen-

Walls Intact - No Injury Peritoneum Intact - No injury Intact - No injury - Straw coloure fl Cavity Bucal Cavity, teeth, tongue Infact - No injury and Pharynx. Desophagus - Intact - No injury Stomach and its contents - Intact - Pale Mycosa - 2001 semidigented Small intestine and its Intact - Partially loaded with gases of to contents. Intact - Partially loaded with gases 4 to Large intestine and its contents. Liver (with weight) and gall - Intact - No injury - congested bladder. Intact - No injurp - congested. Pancreas and Suprarenals Intact - No injury - congested. Spleen with weight Intact - 40 injury - congested Kidneys with weight Intact - No injury - Empty Bladder No Abnormating / No injury. Organs of generations Additional remarks with where possible, medical Nil officer's deduction from the state of the contents of the stomach as to time of death

State which viscera (if any) have been retained for chemical examination and also quote the numbers on the bottles containing the same.

and last meal.

- Viscera Not preserved

Opinion as to the cause probable cause of death.

Death due to Cardio-Respiratory Armest secondary to complications of Head Injury.

Dated 25/09/2024/200

*The Spinal Cord need not be examined unless there are any indications of diseases the poisoning or injury.

Note—The report must be written and signed immediately after the examination. Medical Officers will at once despatch a duplicate copy to the Civil Surgeon of their district for record in his office.

Great care should be taken not to cut the viscera before they have been inspected in situ.

Place Dispensary Ryral Hospital 200
Civil Hospital Dharmabad

Forwarded to the Police Sub-Inspector Police Station Dharmabad.

for information with reference to his No. MLC No. 1118/2024 of 25/09/2004

 Viscera has been preserved. It may please be stated *Immediately* whether examination by the Chemical Analyser is necessary or it is to be destroyed.

Viscela Not Preserved.

Civil Surgeon or M. M. S. Officer

Medical Officer
Rural Hospital, Dharmabad Dist. Nanded

Copy forwarded with compliments to the Civil Surgeon,

for information.

M. M. S. Officer

Seen and examined by the Civil Surgeon,

200

Remarks of the Civil Surgeon,

The straig of the same

(if any)

Civil Surgeon

on

GOVT. RURAL HOSPITAL, DHARMABAD, Dist. Nanded. MEDICOLEGAL INJURY CERTIFICATE

Name of the Patient Sandhxa Avinouh Tadhav Refferred From Police Station Dharmabad.

Brought by P.C.B. No. 2006 on Dt. 45/09/2014 12:15 Pmrs. Age 18 485 sex Plemale R/o. Vasant Nagous, Umri

Office of the Medical Supt. CI-1 PD No. 5544
Rural Hospital, Dharmabad

No. 07/10/2024

Identification Mark's

1) Black mole on Right check

		လှ			×)			<u>.</u>	-	T	SNo	1	ì	=
	Contusion	التدوي				1 25642700			Conjust	-		Type of Injury			1) Black mole on
		Lett Scila		right tolime	mpound region scm	Right Fronto-tes	midling	scm vight to	3	ASSESSED BY		Part of body Allocate	\dashv		
		7 C3	& CMY	4	7 C.3 X	6 Cmx			,	4cmx		CONTRACTOR DESCRIPTION OF THE PERSON OF THE	Size		
	2		0.76 58			01010	c hac			5249-0			Age of Injury	1	
			Blund	Hards		Blund.	HUYUP			Blunt .	Hard &		Plobable steaper con	ball monon liked	
-		3		SIMPLE	,			Simple.	Santa C	7	2	Ample.		Nature of Injury	
					•	attacked.	of ama Hande	- Admission Notes	1	soft Hissueswell	CEFT Pediavolital	SO Brain Normal	CT. Brain + 01 61	Remarks	
	Water Co.	-										300	refer.		

आवक क. 1486) २०२५ हिनांक: 7110 125 २६

> Medical Officer of 10/2024 Rural Hospital, Dharmabad, Dist. Nanded.

GOVT. RURAL HOSPITAL, UTANING TOP, J.O. MEDICOLEGAL INJURY CERTIFICATE

Name of the Patient Sunil Schebruo Dhupal wood.

1) Black mole over Abde

SNo

Type of Injury

contraed

Lacelated

Contused Locerated CCLWY

ىن

contused

(MT)

Blunt trauma

Brought by P.C.B. No. 2006 on Dt 25to9 24At 12:20 hrs. Identification Mark's

Office of the Medical Supt. Cl-1 MLC. No. 1120
Rural Hospital, Dharmabad Rural Hospital, Dharmabad

Date: 20/10/2024

uma Heach Possible	and ele sexem		Part of Body Affected Size Ag	over Abdomen
Medical Officer Nanded Medical Officer Nanded Rural Hospital, Dhamadamine St. Nanded	o-6 hrs Hard & Blunt Grievious	Hard & Blown Simple	o-6 hrs Hard & Blund Simple	Probable Weapon Used N
STEEFICET Nandeu Chambelst Nanded		100	· 600 t	+





// -	70			- aundle	d- 5 year Act on	my and "					
H			Two Whe	eler Policy- Bundle Issued a	t			ISLIPANCE	BROKING	INDIA PYT	LTD.
1		Company Liuinagina					HEROI	HERO INSURANCE BROKING INDIA PVT LTI IRDA Registration No.: 649 Toll-Free No.: 1800 102 4376			1
7		- 11	Magma HDI G	eneral insurance (Company Ltd.	No.	1	Toll-Free N	4o.: 1800 10	02 4376	10020
	P	olicy No.	G	TINK NOO	ar (Nawab Area),House No	204 04	Toll-Free N thia ind. Est	ate, Phase-	-III, Deini-T	10020
AGMA HDI	P0023200	0002/4113/505503	2nd Floor, Amb	736, Nagpur -	440010		264, 08	and			-1
WOWN THE	FUUZUZU	1			c 2202°		1		•		
To a mo Campany LS		1								Valle To	
		1	customercare@magma-hdi.co.in RSA Toll Free Number : 18003098618		TDVa	TP Valid From		TP Valid To			
					11-01-2023	Midnight of 10-01-2028					
	1		RSA foll Floor Address of The Insured Address of The Insured R/O SITANAGAR TANDA, TQ. UMRI, UMRI , NANDE R/O SITANAGAR TANDA, TQ. UMRI, UMRI , NANDE			= 11-0	:55:40	Midnight of to			
Bus	Busin	ess/Profession	R/O SITANAGAR TANDA, TG. UMA, STANDA D Nanded MAHARASHTRA 431805			14.55.40	Cubic				
Insured	- 3	elf Employed	D	Nanded MAHAR	ASHTINA	4-1	Yea	r of Mfg	Capacit	y (Cus	tomer)
RAJARAM SHIVAJI	1 5	311 Employed		i- No	Make &	Woder					
SAWANT	-	- i No	Cha	ssis No.	Hero Mo	toCorp.			97	1	
Vehicle Regn No.	1	Engine No.			SPLENDOR	+ BS6-139	s \	2022	1		
Venicle Regit to	-		LIDI HAW	128N4M32631	SPLENDON	28		" DO/DL	-	Total IDV	
	I HA	11EYN4M31010	1	The second secon	- Linal A	ccessorie	S CNC	3/LPG/Bi-	1		
New			Non-Electrical		Electrical	Electrical Accessories		uel IDV	69698		
		Side Car IDV	Acce	ssories IDV		.00		0.00		Premiun	1
eclared Value (IDV) o	1	Oldo -		0.00	1	Office of		Seating	1		
Vehicle		NA		Hire-Purchase		Office of		Capacity		6970.00)
69698.00		Body Type	HP/Lease	amont With	HP/Lease/H	iire-Puicii		2		n III in Re	
Place of Regn.		Douy 13P-	Agre	ement With	100		Promium (2 Computati	on (Section	in ii) iii ito	3851.0
Place of Mag.		Calo			В.	Liability I	Temum		mire.	:	0.0
Nanded		Solo	The state of the s	1100.00	Dagic Third	Party Liai	Dility	0)			3851.
Nanded		Section A		1168.00		count					3031.
		mink vess to 100 mg		0.00	1 1-1					•	0.
asic OD Premium	remium	1		0.0	T THE DC	/Bi-Fuel Ki	t			:	U.
on-Electrical-Fitting P	ccessorie	s :	14	0.0		ical Extens	sion				0.15
tectronic a Lieution	1000000	1		0.0	O Geograph			Daires		:	375
			9.55	174.0	00 AGO	ory PA Cov	er (Owner	Driver)	-1	•	0
Geographical Extension	n	:		. 338.0	00 Compuiso	DA Coveril	In Named	Passenge Driver)	()	*	C
ND Cover					Optional	PA Cover(I	In Named	Driver)			(
				0	00 Optional	PA Cover		wore Clear	ners)	:	(
							r (Pain I)	Meis' Cien			
RSA		: :			00 Legal Lia	ability Cove	r (Pala Di	ensed Pass	senger)	:	422
RSA	nt			0.	00 Legal Lia	PHILL CONE	r (Per Lice	ivers, Clear ensed Pass	senger)		422
RSA Less	nt nt			0.	00 Legal Lia	ability Cove	er (Per Lice nium (B)	ensed Pass	senger)		422 590
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discou				0.	00 Legal Lia 00 Legal Lia .00 Total Lia	ability Cove ability Cove ability Prer	er (Per Lice nium (B) + B)	ensed Pass	senger)		590
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discou		A)		0.	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr	ability Cove ability Cove ability Prer remium (A	er (Per Lice nium (B) + B)	ensed Pass	senger)		590
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discou NCB Total Own Damage	Premium(Α)		0. 0 1680	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any	ability Coverability Coverability Premium (A other extra 9.00%	er (Per Lice nium (B) (+B)	ensed Pass			590 53
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discou NCB Total Own Damage	Premium(A)		0. 0 1680	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any	ability Coverability Coverability Premium (A other extra 9.00%	er (Per Lice nium (B) (+B)	ensed Pass		17	590 53
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discou NCB Total Own Damage	Premium(Α)		0. 0 1680	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any	ability Coverability Coverability Premium (A other extra 9.00%	er (Per Lice nium (B) (+B)	ensed Pass		9RP0006V	590 53
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discou NCB Total Own Damage	Premium(Α)		0. 0 1680	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any	ability Coverability Coverability Premium (A other extra 9.00%	er (Per Lice nium (B) (+B)	ensed Pass		9RP0006V0	590 53
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discou NCB Total Own Damage	Premium(A)	2426327II GST	0. 0 1680	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any	ability Coverability Coverability Premium (A other extra 9.00%	er (Per Lice nium (B) (+B)	ensed Pass		9RP0006V0	590 53
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discou NCB Total Own Damage	Premium(A)	C136327 GST	0. 0 1680	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any	ability Coverability Coverability Premium (A other extra 9.00%	er (Per Lice nium (B) (+B)	ensed Pass		9RP0006V0	590 53
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage	Premium(U66000WB2009PL	C136327 GST	0. 0 1680	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any CGST (SGST (Gross) 1685C1ZJ UIN	ability Cove ability Cove ability Pren remium (A other extre @ 9.00% @ 9.00% Premium I NoIRDAN	er (Per Lice nium (B) (+B)	6V01201819 1-2026 To 2027		9RP0006V0	590 53
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage	Premium(U66000WB2009PL		0. 0 1680 TIN No.:27AAGCM	00 Legal Lia 00 Legal Lia 100 Total Lia 101 Total Pr For any CGST (GGSS (Gross) 1685C1ZJ UIN	ability Cove ability Cove ability Pren remium (A other extre @ 9.00% @ 9.00% Premium I NoIRDAN 25 To 10-0	ref (Per Liconium (B) (+ B) (+	6V01201819 1-2026 To 2027	9 IRDAN14		590 53 53 69 01201819 7 To 10-0
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage	Premium(U66000WB2009PL		0. 0 1680 TIN No.:27AAGCM	00 Legal Lia 00 Legal Lia 100 Total Lia 101 Total Pr For any CGST (GGSS (Gross) 1685C1ZJ UIN	ability Cove ability Cove ability Pren remium (A other extre @ 9.00% @ 9.00% Premium I NoIRDAN 25 To 10-0	ref (Per Liconium (B) (+ B) (+	6V01201819 1-2026 To 2027	9 IRDAN14		590 53 53 69 01201819 7 To 10-0
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discou NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period	Premium(U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024		0. 0. 1680 TIN No.:27AAGCM 01-2024 To 10-01 2025 NIL	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any CGST (Gross 1685C1ZJ UIN	ability Cove ability Cove ability Prer remium (A other extra @ 9.00% @ 9.00% Premium I NoIRDAN 25 To 10-0 2026 NIL	Pr (Per Liconium (B) (+ B) (+	6V01201819 1-2026 To 2027 NIL NIL	9 IRDAN14	(other than	590 53 53 697 01201819 7 To 10-0 028 IIIL IIIL
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discou NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3/01201819 OD Policy Period	Premium(11-01-2023 To 1 2024 53598		0. 0. 1680 TIN No.:27AAGCM 01-2024 To 10-01 2025 NIL NIL	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any CGST (SGST (Gross) 1685C1ZJ UIN	ability Cove ability Cove ability Prer remium (A other extra @ 9.00% @ 9.00% Premium I NoIRDAN 25 To 10-0 2026 NIL NIL 1; a) Hire O	Per (Per Liconium (B) (+ B) (+ B) (a) (A	6V01201819 1-2026 To 2027 NIL NIL b) Carrian M	9 IRDAN14	(other than Trade.	590 53 53 69 01201819 7 To 10-0 28 III. III.
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discou NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3/01201819 OD Policy Period	Premium(11-01-2023 To 1 2024 53598		0. 0. 1680 TIN No.:27AAGCM 01-2024 To 10-01 2025 NIL NIL	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any CGST (SGST (Gross) 1685C1ZJ UIN	ability Cove ability Cove ability Prer remium (A other extra @ 9.00% @ 9.00% Premium I NoIRDAN 25 To 10-0 2026 NIL NIL 1; a) Hire O	Per (Per Liconium (B) (+ B) (+ B) (a) (A	6V01201819 1-2026 To 2027 NIL NIL b) Carrian M	9 IRDAN14	(other than Trade.	590 53 53 69 01201819 7 To 10-0 28 III. III.
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period	Premium(U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 59698 Rs. 15 lakh The Policy covers	s. use of the ve	O. 0. 1680 TIN No.:27AAGCM: 01-2024 To 10-01 2025 NIL NIL hicle for any purpoped Testing f) R	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any CGST (Gross) 1685C1ZJ UIN	ability Covers billity Covers billity Covers billity Covers billity Preriemium (A other extra 9.00% 9.00% Premium I NoIRDAN 25 To 10-0:026 NIL NIL NIL III a) Hire Covers and put bying licence	Pre (Per Liconium (B) (+ B) (a) (A) (B) (A) (B) (A) (A) (A) (A) (A) (A) (A) (A) (A) (A	6V01201819 1-2026 To 2027 NIL NIL b) Carriage onnection we of the au	9 IRDAN14 10-01- e of goods with Motor T ccident and	(other than Trade. d is not dis	530 53 53 50 51201819 7 To 10-0 28 111 111 111 1 sample qualified h a perso
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period	Premium(U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 59698 Rs. 15 lakh The Policy covers	s. use of the ve	O. 0. 1680 TIN No.:27AAGCM: 01-2024 To 10-01 2025 NIL NIL hicle for any purpoped Testing f) R	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any CGST (Gross) 1685C1ZJ UIN	ability Covers billity Covers billity Covers billity Covers billity Preriemium (A other extra 9.00% 9.00% Premium I NoIRDAN 25 To 10-0:026 NIL NIL NIL III a) Hire Covers and put bying licence	Pre (Per Liconium (B) (+ B) (a) (A) (B) (A) (B) (A) (A) (A) (A) (A) (A) (A) (A) (A) (A	6V01201819 1-2026 To 2027 NIL NIL b) Carriage onnection we of the au	9 IRDAN14 10-01- e of goods with Motor T ccident and	(other than Trade. d is not dis	530 53 53 50 51201819 7 To 10-0 28 111 111 111 1 sample qualified h a perso
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS	Premium(2.CINNo.	11-01-2023 To 1 2024 89698 Rs. 15 lakh The Policy covers ed Racing d) Provide	use of the ve Making e) S	O. 0. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL NIL hicle for any purpoped Testing 1) R son driving holds	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Legal Lia 100 Total Lia Total Pr For any CGST (Gross I 11-01-202 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2	ability Cover ability Cover ability Prer remium (A other extra @ 9.00% @ 9.00% @ 9.00% I NoIRDAN 25 To 10-0 2026 NIL NIL n: a) Hire O	N149RP000 1- 11-0 or Reward rpose in core at the tirce may also	6V01201819 1-2026 To 2027 NIL NIL b) Carriage onnection we need the area of the area of the area of the the ar	9 IRDAN14 10-01- e of goods with Motor coident and vehicle and	(other than Trade. d is not dis	530 53 53 59 01201819 7 To 10-0 128 11L 11L qualified h a perso
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:14: 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggages	Premium(D) 2.CINNo TO USE: C) Organizen includir	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 59598 Rs. 15 lakh The Policy covers ted Racing d) Pace ng insured: Provide	use of the ve Making e) S ed that a pers	O. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0.	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 1685C1ZJ UIN 11-01-202 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2	ability Cove ability Cove ability Prer remium (A other extra @ 9.00% @ 9.00% @ 9.00% I NoIRDAN 25 To 10-0 2026 NIL NIL NIL n: a) Hire O	N149RP000 1- 11-0 or Reward rpose in come at the tirce may also	6V01201816 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection we not the area of the are	e of goods with Motor Tocident and vehicle and sper M-V	(other than Trade. d is not dis not that such	590 53 50 69 01201819 7 To 10-C 128 11L 11L 1 sample qualified h a perso
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:14: 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy Period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period	Premium(DII2.CINNo. TO USE:- c) Organiz	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 5%598 Rs. 15 lakh The Policy covers ed Racing d) Pace ng insured: Provide licence.Provided al	use of the ve a Making e) S ed that a pers	O. 0. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purple peed Testing f), Reson driving holds erson holding an hicle Rules, 1989	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 2 10-00se other than teliability Trials an effective drie effective Learn	ability Coverability Coverability Coverability Coverability Preriemium (A other extra@ 9.00% @ 9.00% Premium I NoIRDAN 25 To 10-0-2026 NIL NIL NIL S a) Hire C s g) Any put wing licencer's Licencer's Licencer's Licencer	N149RP000 1- 11-0 Or Reward rpose in oce at the tirce may alse of any on-	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection we of the aid of the discontinuous drive the	e of goods with Motor Tocident and vehicle and as per M.V.	(other than Trade. d is not dis not that such A. Act 1988 s - 100000	590 53 59 51201819 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:14: 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy Period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period	Premium(DII2.CINNo. TO USE:- c) Organiz	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 5%598 Rs. 15 lakh The Policy covers ed Racing d) Pace ng insured: Provide licence.Provided al	use of the ve a Making e) S ed that a pers	O. 0. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purple peed Testing f), Reson driving holds erson holding an hicle Rules, 1989	00 Legal Lia 00 Legal Lia 00 Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 2 10-00se other than teliability Trials an effective drie effective Learn	ability Coverability Coverability Coverability Coverability Preriemium (A other extra@ 9.00% @ 9.00% Premium I NoIRDAN 25 To 10-0-2026 NIL NIL NIL S a) Hire C s g) Any put wing licencer's Licencer's Licencer's Licencer	N149RP000 1- 11-0 Or Reward rpose in oce at the tirce may alse of any on-	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection we of the aid of the discontinuous drive the	e of goods with Motor Tocident and vehicle and as per M.V.	(other than Trade. d is not dis not that such A. Act 1988 s - 100000	590 53 59 51201819 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy Period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any personal luggage Holding or obtainities attacking and the requirements of the Reliable of the	Premium(DII2.CINNo. TO USE: c) Organizes on includia rements of ITY: Limit	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$598 Rs. 15 lakh The Policy covers sed Racing d) Pace sed Racing d)	use of the ve Making e) S ed that a pers so that the pri tral Motor Ve ee Company's	O. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0.	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 Oose other than teliability Trials an effective Learn e Section II-I(i) talam or series (ability Cover ability Cover ability Cover ability Preriemium (A other extra @ 9.00% @ 9.00% @ 9.00% I NoIRDAN 25 To 10-0-2026 NIL NIL Selection of the control of claims a powise than	N149RP000 1- 11-0 or Reward rpose in core at the tirce may also of any one rising out in according a cordinate or accordinate or accordinat	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriages onnection we nee of the arise of the arise of one ever ance with its country to the	9 IRDAN14 10-01- e of goods with Motor occident and vehicle and seper M.V. nt: Upto R. nt: Upto R. nconverable	(other than Trade. d is not dis not distribution.	590 53 59 59 51201819 7 To 10-0 228 III. III. I sample qualified n a perso Limit of Dyment m nsured.
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy Period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any personal luggage Holding or obtainities attacking and the requirements of the Reliable of the	Premium(DII2.CINNo. TO USE: c) Organizes on includia rements of ITY: Limit	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$598 Rs. 15 lakh The Policy covers sed Racing d) Pace sed Racing d)	use of the ve Making e) S ed that a pers so that the pri tral Motor Ve ee Company's	O. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0.	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 Oose other than teliability Trials an effective Learn e Section II-I(i) talam or series (ability Cover ability Cover ability Cover ability Preriemium (A other extra @ 9.00% @ 9.00% @ 9.00% I NoIRDAN 25 To 10-0-2026 NIL NIL Selection of the control of claims a powise than	N149RP000 1- 11-0 or Reward rpose in core at the tirce may also of any one rising out in according a cordinate or accordinate or accordinat	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriages onnection we nee of the arise of the arise of one ever ance with its country to the	9 IRDAN14 10-01- e of goods with Motor occident and vehicle and seper M.V. nt: Upto R. nt: Upto R. nconverable	(other than Trade. d is not dis not distribution.	590 53 59 59 51201819 7 To 10-0 228 III. III. I sample qualified n a perso Limit of Dyment m nsured.
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy Period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any personal luggage Holding or obtainities attacking and the requirements of the Reliable of the	Premium(DII2.CINNo. TO USE: c) Organizes on includia rements of ITY: Limit	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$598 Rs. 15 lakh The Policy covers sed Racing d) Pace sed Racing d)	use of the ve Making e) S ed that a pers so that the pri tral Motor Ve ee Company's	O. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0.	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 Oose other than teliability Trials an effective Learn e Section II-I(i) talam or series (ability Cover ability Cover ability Cover ability Preriemium (A other extra @ 9.00% @ 9.00% @ 9.00% I NoIRDAN 25 To 10-0-2026 NIL NIL Selection of the control of claims a powise than	N149RP000 1- 11-0 or Reward rpose in core at the tirce may also of any onurising out in according to the core and the co	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriages onnection we nee of the arise of the arise of one ever ance with its country to the	9 IRDAN14 10-01- e of goods with Motor occident and vehicle and seper M.V. nt: Upto R. nt: Upto R. nconverable	(other than Trade. d is not dis not distribution.	590 53 59 59 51201819 7 To 10-0 228 III. III. I sample qualified n a perso Limit of Dyment m nsured.
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy Period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any personal luggage Holding or obtainities attacking and the requirements of the Reliable of the	Premium(DII2.CINNo. TO USE: c) Organizes on includia rements of ITY: Limit	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$598 Rs. 15 lakh The Policy covers sed Racing d) Pace sed Racing d)	use of the ve Making e) S ed that a pers so that the pri tral Motor Ve ee Company's	O. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0.	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 Oose other than teliability Trials an effective Learn e Section II-I(i) talam or series (ability Cover ability Cover ability Cover ability Preriemium (A other extra @ 9.00% @ 9.00% @ 9.00% I NoIRDAN 25 To 10-0-2026 NIL NIL Selection of the control of claims a powise than	N149RP000 1- 11-0 or Reward rpose in core at the tirce may also of any onurising out in according to the core and the co	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriages onnection we nee of the arise of the arise of one ever ance with its country to the	9 IRDAN14 10-01- e of goods with Motor occident and vehicle and seper M.V. nt: Upto R. nt: Upto R. nconverable	(other than Trade. d is not dis not distribution.	590 53 59 59 51201819 7 To 10-0 228 III. III. I sample qualified n a perso Limit of Dyment m nsured.
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy Period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any personal luggage Holding or obtainities attacking and the requirements of the Reliable of the	Premium(DII2.CINNo. TO USE: c) Organizes on includia rements of ITY: Limit	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$598 Rs. 15 lakh The Policy covers sed Racing d) Pace sed Racing d)	use of the ve Making e) S ed that a pers so that the pri tral Motor Ve ee Company's	O. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0. 0.	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 Oose other than teliability Trials an effective Learn e Section II-I(i) talam or series (ability Cover ability Cover ability Cover ability Preriemium (A other extra @ 9.00% @ 9.00% @ 9.00% I NOIRDAN 25 To 10-0 2026 NIL	N149RP000 1- 11-0 or Reward rose in core at the tirce may also of any one rising out in according to the core with the core wi	6V01201818 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection we me of the arion drive the arcident of one ever ance with the transport of the provision of the arion of	9 IRDAN14 10-01- e of goods with Motor occident and vehicle and as per M.V. nt: Upto Rinis Schedulecoverable as of Chapte	(other than Trade. d is not dis and that such	590 53 59 59 51201819 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of Dyment m nsured. S
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy Period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any personal luggage Holding or obtainities attacking and the requirements of the Reliable of the	Premium(DII2.CINNo. TO USE: c) Organizes on includia rements of ITY: Limit	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$598 Rs. 15 lakh The Policy covers sed Racing d) Pace sed Racing d)	use of the ve Making e) S ed that a pers so that the pri tral Motor Ve ee Company's	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL. NILL hicle for any purple of Testing 1, 80 on driving holds erson holding an hicle Rules, 1989 ilability under the pect of any one conceived the certificate in order to the certificate of instance Broking	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 Oose other than teliability Trials an effective Learn e Section II-I(i) talam or series (ability Cover ab	N149RP000 1- 11-0 or Reward rpose in core at the tirce may also of any onurising out in accordive hicle Actions with the state of the	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection we me of the arise drive the exactdent of one ever ance with the transce with the control of the arise of the arise of the arise of the arise with the transce with the transcent of the transce	e of goods with Motor occident and vehicle and as per M.V. Tupto R. his Schedulecoverable as of Chapter	(other than Trade. d is not dis and that such	590 53 50 69 7 To 10-0 228 IIIL IIIL qualified h a perso yment m nsured. S
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DII2.CINNo. TO USE: c) Organizes including such a large suc	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$598 Rs. 15 lakh The Policy covers sed Racing d) Pace sed Racing d)	use of the ve Making e) S ed that a pers so that the per tral Motor Ve ee Company's in II-I(ii) in res demnified if the ring in the Ce ERMS AND F elates as well Hero Insu	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purppeed Testing f) Riserson holding an hicle Rules, 1989 is liability under the pect of any one cle vehicle is used rifficate in order to RIGHTS OF REC	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 1685C1ZJ UIN Oose other than teliability Trials an effective Learn ce Section II-I(i) telaim or series (or driven othe oo comply with to OVERY' surance are issue India Pvt. Lia	ability Cover ab	N149RP000 1- 11-0 or Reward rpose in core at the tirce may also of any onurising out in accordive hicle Actions with the state of the	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection we me of the arise drive the exactdent of one ever ance with the transce with the control of the arise of the arise of the arise of the arise with the transce with the transcent of the transce	e of goods with Motor occident and vehicle and as per M.V. Tupto R. his Schedulecoverable as of Chapter	(other than Trade. d is not dis and that such	590 53 50 69 7 To 10-0 228 IIIL IIIL qualified h a perso yment m nsured. S
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DII2.CINNo. TO USE: c) Organizes including such a large suc	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 59698 Rs. 15 lakh The Policy covers ded Racing d) Pace ng insured: Provided al Rule 3 of the Cent of the amount of the ability under Sectio e insured is not ince wider terms appea	use of the ve Making e) Sed that a pers Iso that the person of the Company's In II-I(ii) in residentified if the ring in the Ce ERMS AND IT Telates as well	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purppeed Testing f) Riserson holding an hicle Rules, 1989 is liability under the pect of any one cle vehicle is used rifficate in order to RIGHTS OF REC	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lri For any CGST (GGST (Gross 1685C1ZJ UIN Oose other than deliability Trials an effective dri effective Learn claim or series of or driven othe o comply with to OVERY' surance are issue India Pvt. Lit	ability Cover ability Cover ability Cover ability Cover ability Preriemium (A other extra 9.00% 9.00% 9.00% 1 NoIRDAN 1 No	N149RP000 1- 11-0 TReward rpose in core at the tirce may also of any one rising out in according to the policy. The policy of the policy.	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection was no drive the excident of one ever ance with the transport of the architecture is subject to the sample of the samp	e of goods with Motor occident and vehicle and as per M.V. his Schedulecoverable as of Chapter of a computable as per M.V.	(other than Trade. d is not dis ind that such	590 53 569 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of D/ yment m nsured. S M.V. Act 1
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy Period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any personal luggage Holding or obtainities attacking and the requirements of the Reliable of the	Premium(DII2.CINNo. TO USE: c) Organizes including such a large suc	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 59698 Rs. 15 lakh The Policy covers ded Racing d) Pace ng insured: Provided al Rule 3 of the Cent of the amount of the ability under Sectio e insured is not ince wider terms appear E OF CERTAIN To which the certificate in Broker:	use of the ve Making e) Sed that a pers Iso that the person of the Company's In II-I(ii) in residentified if the ring in the Ce ERMS AND IT Telates as well	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purppeed Testing f) Rice ron holding an hicle Rules, 1989 is liability under the pect of any one city of the certificate in order to the certificate of instance Broking Received Vide Cash/Cheque N	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross 1685C1ZJ UIN Oose other than teliability Trials an effective dri effective Learn laim or series (or driven othe o comply with o OVERY' surance are issue India Pvt. Lia	ability Cover ability Cover ability Cover ability Cover ability Preriemium (A other extra 9.00% 9.00% 9.00% 1 NoIRDAN 1 No	N149RP000 1- 11-0 TReward rpose in core at the tirce may also of any one rising out in according to the policy. The policy of the policy.	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection was no drive the excident of one ever ance with the transport of the architecture is subject to the sample of the samp	e of goods with Motor occident and vehicle and as per M.V. his Schedulecoverable as of Chapter of a computable as per M.V.	(other than Trade. d is not dis ind that such	590 53 569 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of D/ yment m nsured. S M.V. Act 1
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DII2.CINNo. TO USE: c) Organizes including such a large suc	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S5698 Rs. 15 lakh The Policy coversed Racing d) Pace sed Racing d) Pace for the amount of the ability under Secto e insured is not incovider terms appead E OF CERTAIN To which the certificate Premium of Rs.	use of the ve Making e) Sed that a pers Iso that the person of the Company's In II-I(ii) in residentified if the ring in the Ce ERMS AND If Telates as well	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL. Nil. hicle for any purppeed Testing f) Riserson holding an hicle Rules, 1989 in its liability under the pect of any one can be vehicle is used rificate in order to the certificate of instance Broking Received Vide Cash/Cheque Nil. Nominee Name	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Legal Lia Total Pr For any CGST (GGST (Gross 1685C1ZJ UIN 11-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01	ability Cover ability Cover ability Cover ability Cover ability Preriemium (A other extra 9.00% 9.00% 9.00% 1 NoIRDAN 1 No	N149RP000 1- 11-0 TReward rpose in core at the tirce may also of any one rising out in according to the policy. The policy of the policy.	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection was no drive the excident of one ever ance with the transport of the architecture is subject to the sample of the samp	e of goods with Motor occident and vehicle and as per M.V. his Schedulecoverable as of Chapter of a computable as per M.V.	(other than Trade. d is not dis ind that such	590 53 569 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of D/ yment m nsured. S M.V. Act 1
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DII2.CINNo. TO USE: c) Organizes including such a large suc	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 88698 Rs. 15 lakh The Policy covers ted Racing d) Pace gi insured: Provided al Rule 3 of the Cen of the amount of the ability under Sectio e insured is not ind wider terms appear E OF CERTAIN T which the certificate of Premium of Rs. Dated	use of the ve Making e) Sed that a pers Iso that the person of the Company's In II-I(ii) in residentified if the ring in the Ce ERMS AND If Telates as well	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL. Nil. hicle for any purppeed Testing f) Riserson holding an hicle Rules, 1989 in its liability under the pect of any one can be vehicle is used rificate in order to the certificate of instance Broking Received Vide Cash/Cheque Nil. Nominee Name	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (6 Gross 1685C1ZJ UIN OOSE other than deliability Trials an effective dri effective Learn belaim or series or driven othe o comply with to OVERY' surance are issue India Pvt. Li	ability Cover ability Cover ability Cover ability Cover ability Preriemium (A other extra 9.00% 9.00% 9.00% 1 NoIRDAN 1 No	N149RP000 1- 11-0 TReward rpose in core at the tirce may also of any one rising out in according to the policy. The policy of the policy.	6V01201816 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection we go drive the good of one ever ance with the target of the series of the	e of goods with Motor Tocident and vehicle and as per M.V. his Schedulecoverable of a computable as per for details).	(other than Trade. d is not dis not distance distan	590 53 53 52 51201819 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of O/ yment m nsured. \$ M.V. Act 1 sss of Rs. ms & cor ents : IM
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DII2.CINNO. TO USE: c) Organizes on including such a learner so of including such a learner such a l	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$698 Rs. 15 lakh The Policy covers ed Racing d) Pace g insured: Provided al Rule 3 of the Cen of the amount of the ability under Secio e insured is not ind wider terms appear E OF CERTAIN To which the certificate in Broker: Premium of Rs. Dated Drawn on	use of the ve Making e) S ed that a pers so that the putral Motor Ve ee Company's in II-I(ii) in res demnified if the ring in the Ce ERMS AND F elates as well Hero Insu	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purposed Testing f) Rison driving holds erson holding an incle Rules, 1989 iliability under the pect of any one cie vehicle is used rifficate in order to the certificate of instance Broking Received Vide Cash/Cheque Nominee Name Nominee Age	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 11-01-202 2 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-0	ability Cover ab	or Reward rose in core at the tirce may also of any ondrising out in according to the policy. Depreciation (Please tur Consolidate)	6V01201816 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection we go drive the good of one ever ance with the target of the series of the	e of goods with Motor Tocident and vehicle and as per M.V. his Schedulecoverable of a computable as per for details).	(other than Trade. d is not dis not distance distan	590 53 53 52 51201819 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of O/ yment m nsured. \$ M.V. Act 1 sss of Rs. ms & cor ents : IM
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DII2.CINNO. TO USE: c) Organizes on including such a learner so of including such a learner such a l	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$698 Rs. 15 lakh The Policy covers ed Racing d) Pace g insured: Provided al Rule 3 of the Cen of the amount of the ability under Secio e insured is not ind wider terms appear E OF CERTAIN To which the certificate in Broker: Premium of Rs. Dated Drawn on	use of the ve Making e) S ed that a pers so that the putral Motor Ve ee Company's in II-I(ii) in res demnified if the ring in the Ce ERMS AND F elates as well Hero Insu	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purposed Testing f) Rison driving holds erson holding an incle Rules, 1989 iliability under the pect of any one cie vehicle is used rifficate in order to the certificate of instance Broking Received Vide Cash/Cheque Nominee Name Nominee Age	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 11-01-202 2 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-0	ability Cover ab	or Reward rose in core at the tirce may also of any ondrising out in according to the policy. Depreciation (Please tur Consolidate)	6V01201816 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection we go drive the good of one ever ance with the target of the series of the	e of goods with Motor Tocident and vehicle and as per M.V. his Schedulecoverable of a computable as per for details).	(other than Trade. d is not dis not distance distan	590 53 53 52 51201819 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of O/ yment m nsured. \$ M.V. Act 1 sss of Rs. ms & cor ents : IM
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DII2.CINNO. TO USE: c) Organizes on including such a learner so of including such a learner such a l	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$698 Rs. 15 lakh The Policy covers ed Racing d) Pace g insured: Provided al Rule 3 of the Cen of the amount of the ability under Secio e insured is not ind wider terms appear E OF CERTAIN To which the certificate in Broker: Premium of Rs. Dated Drawn on	use of the ve Making e) S ed that a pers so that the putral Motor Ve ee Company's in II-I(ii) in res demnified if the ring in the Ce ERMS AND F elates as well Hero Insu	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purposed Testing f) Rison driving holds erson holding an incle Rules, 1989 iliability under the pect of any one cie vehicle is used rifficate in order to the certificate of instance Broking Received Vide Cash/Cheque Nominee Name Nominee Age	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 11-01-202 2 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-0	ability Cover ab	or Reward rose in core at the tirce may also of any ondrising out in according to the policy. Depreciation (Please tur Consolidate)	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection was of the arise of the arise of the arise of one ever ance with the transport of the arise of t	e of goods with Motor of codent and vehicle and as per M.V. T. : Upto R. in is Schedule and as of Chapter of a computable as per for details) Duty Paid If Magma H.	(other than Trade. d is not dis and that such	590 53 53 52 51201819 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of O/ yment m nsured. \$ M.V. Act 1 sss of Rs. ms & cor ents : IM
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DII2.CINNO. TO USE: c) Organizes on including such a learner so of including such a learner such a l	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$698 Rs. 15 lakh The Policy covers ed Racing d) Pace g insured: Provided al Rule 3 of the Cen of the amount of the ability under Secio e insured is not ind wider terms appear E OF CERTAIN To which the certificate of Broker: Premium of Rs. Dated Drawn on	use of the ve Making e) S ed that a pers so that the putral Motor Ve ee Company's in II-I(ii) in res demnified if the ring in the Ce ERMS AND F elates as well Hero Insu	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purposed Testing f) Rison driving holds erson holding an incle Rules, 1989 iliability under the pect of any one cie vehicle is used rifficate in order to the certificate of instance Broking Received Vide Cash/Cheque Nominee Name Nominee Age	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 11-01-202 2 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-0	ability Cover ab	or Reward rose in core at the tirce may also of any ondrising out in according to the policy. Depreciation (Please tur Consolidate)	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection was of the arise of the arise of the arise of one ever ance with the transport of the arise of t	e of goods with Motor of codent and vehicle and as per M.V. T. : Upto R. in is Schedule and as of Chapter of a computable as per for details) Duty Paid If Magma H.	(other than Trade. d is not dis and that such	590 53 53 52 51201819 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of O/ yment m nsured. \$ M.V. Act 1 sss of Rs. ms & cor ents : IM
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DII2.CINNO. TO USE: c) Organizes on including such a learner so of including such a learner such a l	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$698 Rs. 15 lakh The Policy covers ed Racing d) Pace g insured: Provided al Rule 3 of the Cen of the amount of the ability under Secio e insured is not ind wider terms appear E OF CERTAIN To which the certificate of Broker: Premium of Rs. Dated Drawn on	use of the ve Making e) S ed that a pers so that the putral Motor Ve ee Company's in II-I(ii) in res demnified if the ring in the Ce ERMS AND F elates as well Hero Insu	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purposed Testing f) Rison driving holds erson holding an incle Rules, 1989 iliability under the pect of any one cie vehicle is used rifficate in order to the certificate of instance Broking Received Vide Cash/Cheque Nominee Name Nominee Age	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 11-01-202 2 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-0	ability Cover ab	or Reward rose in core at the tirce may also of any ondrising out in according to the policy. Depreciation (Please tur Consolidate)	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection was of the arise of the arise of the arise of one ever ance with the transport of the arise of t	e of goods with Motor of codent and vehicle and as per M.V. T. : Upto R. in is Schedule and as of Chapter of a computable as per for details) Duty Paid If Magma H.	(other than Trade. d is not dis and that such	590 53 53 52 51201819 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of O/ yment m nsured. \$ M.V. Act 1 sss of Rs. ms & cor ents : IM
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:148 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DI) 2. CINNO. TO USE: c) Organizes on including such a largements of ITY: Limit impany: Slim Treason of the VOIDANCE of policy to voice policy	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$698 Rs. 15 lakh The Policy covers ed Racing d) Pace g insured: Provided al Rule 3 of the Cen of the amount of the ability under Secio e insured is not ind wider terms appear E OF CERTAIN To which the certificate or Premium of Rs. Dated Drawn on Acknowledgem Dt DR RENEWALS C	use of the ve Making e) S ed that a pers so that the pers tral Motor Ve ee Company's in II-(ii) in res demnified if the ring in the Ce ERMS AND F elates as well Hero Insu 6970.00 ment 11-01- 2023 ONTACT: R	O. 1680 TIN No.:27AAGCM: 01-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purposed Testing f) Roon driving holds erson holding an hicle Rules, 1989 ilability under the pect of any one te vehicle is used reflicate in order to the certificate of instance Broking Received Vide Cash/Cheque Nominee Name Nominee Age Nominee Relation of the certificate of the certifi	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 11-01-202 2 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-0	ability Cover ab	or Reward rose in core at the tirce may also of any ondrising out in according to the policy. Depreciation (Please tur Consolidate)	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection was of the arise of the arise of the arise of one ever ance with the transport of the arise of t	e of goods with Motor occident and vehicle and as per M.V. Tupto R. Schedule and as of Chapter of a computable as per for details) Duty Paid If Magma H.	(other than Trade. d is not dis and that such	590 53 53 52 51201819 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of O/ yment m nsured. \$ M.V. Act 1 sss of Rs. ms & cor ents : IM
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any pers Holding or obtaini satisfies the requi LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed 'IVVe certify that the	Premium(DI) 2. CINNO. TO USE: c) Organizes on including such a largements of ITY: Limit impany's limit reason of volDANCe policy to volume	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$698 Rs. 15 lakh The Policy covers ed Racing d) Pace g insured: Provided al Rule 3 of the Cen of the amount of the ability under Secio e insured is not ind wider terms appear E OF CERTAIN To which the certificate or Premium of Rs. Dated Drawn on Acknowledgem Dt DR RENEWALS C	use of the ve Making e) S ed that a pers so that the pers tral Motor Ve ee Company's in II-(ii) in res demnified if the ring in the Ce ERMS AND F elates as well Hero Insu 6970.00 ment 11-01- 2023 ONTACT: R	O. 1680 TIN No.:27AAGCM: 01-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purposed Testing f) Roon driving holds erson holding an hicle Rules, 1989 ilability under the pect of any one te vehicle is used reflicate in order to the certificate of instance Broking Received Vide Cash/Cheque Nominee Name Nominee Age Nominee Relation of the certificate of the certifi	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 11-01-202 2 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-01-202 2 10-0	ability Cover ab	or Reward rose in core at the tirce may also of any ondrising out in according to the policy. Depreciation (Please tur Consolidate)	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection was of the arise of the arise of the arise of one ever ance with the transport of the arise of t	e of goods with Motor occident and vehicle and as per M.V. Tupto R. Schedule and as of Chapter of a computable as per for details) Duty Paid If Magma H.	(other than Trade. d is not dis and that such	590 53 53 52 51201819 7 To 10-0 28 III. III. I sample qualified h a perso Limit of O/ yment m nsured. \$ M.V. Act 1 sss of Rs. ms & cor ents : IM
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DII2.CINNO. TO USE:	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$698 Rs. 15 lakh The Policy covers ted Racing d) Pace ginsured: Provide dicence. Provided al Rule 3 of the Cen of the amount of the ability under Secio e insured is not ind wider terms appear E OF CERTAIN T which the certificate of Premium of Rs. Dated Drawn on Acknowledgem Dt DR RENEWALS C	use of the ve Making e) S ed that a pers so that the pers tral Motor Ve ee Company's in II-I(ii) in res demnified if the ring in the Ce ERMS AND F elates as well Hero Insu 6970.00 nent 11-01- 2023 ONTACT: R	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purppeed Testing f) Riserson holding an hicle Rules, 1989 in liability under the pect of any one circumpated to the certificate in order to the certificate of instruction of the certificate of the certific	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 Oose other than teliability Trials an effective Learn Learn or series (or driven othe oover y' surance are issue India Pvt. Lia Io.	ability Cover ab	N149RP000 1- 11-0 or Reward rpose in core at the tirrice may also of any onurising out in accordive hicle According to the policy. Depreciation Please tur. Consolidate 22	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection was of the arise of the arise of the arise of one ever ance with the transport of the arise of t	e of goods with Motor codent and vehicle and as per M.V. Upto R. his Schedule coverable of a computable as per for details) Duty Paid Magma H.	(other than Trade. d is not dis and that such	590 53 569 7 To 10-0 228 III. III. III. I sample qualified h a perso. Limit of D/ yment m nsured. M.V. Act 1 ms & cor ents: IM
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DII2.CINNO. TO USE:	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$698 Rs. 15 lakh The Policy covers ted Racing d) Pace ginsured: Provide dicence. Provided al Rule 3 of the Cen of the amount of the ability under Secio e insured is not ind wider terms appear E OF CERTAIN T which the certificate of Premium of Rs. Dated Drawn on Acknowledgem Dt DR RENEWALS C	use of the ve Making e) S ed that a pers so that the pers tral Motor Ve ee Company's in II-I(ii) in res demnified if the ring in the Ce ERMS AND F elates as well Hero Insu 6970.00 nent 11-01- 2023 ONTACT: R	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purppeed Testing f) Riserson holding an hicle Rules, 1989 in liability under the pect of any one circumpated to the certificate in order to the certificate of instruction of the certificate of the certific	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 Oose other than teliability Trials an effective Learn Learn or series (or driven othe oover y' surance are issue India Pvt. Lia Io.	ability Cover ab	N149RP000 1- 11-0 or Reward rpose in core at the tirrice may also of any onurising out in accordive hicle According to the policy. Depreciation Please tur. Consolidate 22	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection was of the arise of the arise of the arise of one ever ance with the transport of the arise of t	e of goods with Motor codent and vehicle and as per M.V. Upto R. his Schedule coverable of a computable as per for details) Duty Paid Magma H.	(other than Trade. d is not dis and that such	590 53 569 7 To 10-0 228 III. III. III. I sample qualified h a perso. Limit of D/ yment m nsured. M.V. Act 1 ms & cor ents: IM
RSA Less Handicapped Discour For Anti-Theft Discour NCB Total Own Damage 1.RegistrationNo.:143 3V01201819 OD Policy Period IDV CPA Policy period LIMITATIONS AS personal luggage) DRIVER: Any period LIMIT OF LIABIL amount of the Co IMPORTANT NC the company by clause headed / ITWE certify that the	Premium(DII2.CINNO. TO USE:	U66000WB2009PL0 11-01-2023 To 1 2024 S\$698 Rs. 15 lakh The Policy covers ed Racing d) Pace g insured: Provided al Rule 3 of the Cen of the amount of the ability under Secio e insured is not ind wider terms appear E OF CERTAIN To which the certificate or Premium of Rs. Dated Drawn on Acknowledgem Dt DR RENEWALS C	use of the ve Making e) S ed that a pers so that the pers tral Motor Ve ee Company's in II-I(ii) in res demnified if the ring in the Ce ERMS AND F elates as well Hero Insu 6970.00 nent 11-01- 2023 ONTACT: R	O. 1680 TIN No.:27AAGCM O1-2024 To 10-01 2025 NIL hicle for any purppeed Testing f) Riserson holding an hicle Rules, 1989 in liability under the pect of any one circumpated to the certificate in order to the certificate of instruction of the certificate of the certific	OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia OO Legal Lia Total Lia Total Pr For any CGST (GGSS (Gross) 11-01-202 2 Oose other than teliability Trials an effective Learn Learn or series (or driven othe oover y' surance are issue India Pvt. Lia Io.	ability Cover ab	N149RP000 1- 11-0 or Reward rpose in core at the tirrice may also of any onurising out in accordive hicle According to the policy. Depreciation Please tur. Consolidate 22	6V01201819 1-2026 To 2027 NIL b) Carriage onnection was of the arise of the arise of the arise of one ever ance with the transport of the arise of t	e of goods with Motor codent and vehicle and as per M.V. Upto R. his Schedule coverable of a computable as per for details) Duty Paid Magma H.	(other than Trade. d is not dis and that such	590 53 569 7 To 10-0 228 III. III. III. I sample qualified h a perso. Limit of D/ yment m nsured. M.V. Act 1 ms & cor ents: IM

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premium against the money receipt to 627 occ.

#: Received with Thanks Rs 6970.00 from Mr RAJARAM SHIVAJI SAWANT as premi











Form 23A

海114354428

Regn. No. MH26CA2071
SANJAY SANE-PRACOHUMPALWAD
SANEBRAO DHUMPALWAD
NEW J HPA
27/12/2021
PK

RTO NANDED Issuing Authority



Motor Two - Wheelers Policy Bundled (See Rule 51 of Central Motor Vehicles Rules, 1989 of Motor Vehicles







GST Invoice No.:3397346272608

DATE: 15/12/2021 PAN: AABCC6633K

SAC Description: Motor vehicle insurance services

CHOLAMANDALAM MS GENERAL INSURANCE COMPANY LTD. ADDRESS: ANDHERI UNIT NO.1, 6TH FLOOR, SOLITAIRE CORPORATE PARK, 161, GHATKOPAR LINK

ROAD, CHAKLA, ANDHERI (E), MUMBAI 400093

STATE: MAHARASHTRA ANDHERI H.O MUMBAI

Cover Note No: 0

Policy Type:Package - Two Wheeler Policy

Policy Number: 3397/60172220/000/00 | Customer Code: 1017242219500001

Name & Communication Address: SANJAY SAHEBRAO DHUMPALWAD

BABULGAV YETALA TQ DHARMABAD DHARMABAD S.O, NANDED, MAHARASHTRA, PIN - 431809

Mobile- 8485855332, Landline-Certificate Number: 3397/60172220/000/00

Period of Insurance: From 14/12/2021 20:05 hours to midnight on

Name and Registration Address: BABULGAV YETALA TQ DHARMABAD DHARMABAD S.O, NANDED, MAHARASHTRA PIN - 431809 Mobile- 8485855332, Landline-

Geographical Area: India Business or Profession: Individual

PARTICULARS OF THE VEHICLE INSURED Registration Mark:NEW Year of Mfg: 2021 Place of Registration:NANDED 13/12/2026 Vehicle Colour: -Chassis No: ME4JC856HMD231388 Type of Body: SOLO | Fuel Used: PETROL | Lengthe No: JCSSEDU402215 | Chassis No: ME4JCSSONINU231300 |
Cubic Capacity:124 K.Watt:0 Gross Vehicle Weight(GVW):- Public/Private Carrier:- Registration Mark(Trailer): Contract No:-Date of Registration:14/12/2021 Cleaner:- Conductor:- Driver:2 Make: HONDA Type of Body: SOLO Licensed passenger Carrying IDV (Insured Declared Value) 5th Year: 0 4th Year: 0 Capacity:2 3rd Year: 0

Non-Electrical Accessories 2nd Year: 0 For Trailer 1st Year: 71231 IDV (Insured Declared (Rs): 0.00 For Vehicle (Rs): 71,231.00 (Rs): 0.00 Value of Body Value of Chassis (Rs): 0.00 Value of CNG/LPG Kit (Rs): 0.00Rs): 0.00 Period Of Insurance

14/12/202114/12/202214/12/202314/12/202414/12/2025 Electrical/Electronic Accessories (Rs): 0.00 13/12/2022[13/12/2023[13/12/2024[13/12/2025[13/12/2026 Start Date: End Date: 5th year A1.OWN DAMAGE 4th year 3rd year Premium(Rs)

Premium(Rs) Period Of Insurance Premium(Rs) Premium(Rs) Premium(Rs) 1194 1st year 0* No.of Sum IMI Premium(Rs) 1194 0* Person n Insured 1194 1134 0 1194 Basic OD 1134 Own Damage Premium A2.ADD-ON COVERS(BENEFITS) Premium(Rs) Premium(Rs) Premium(Rs) Premium(Rs) Premium(Rs) 5th year TOTAL(A1) Ontio

Benefit No No 0 285 150 Full Depreciation Waiver Cover O 0 d Bundled 150 Chola Value Added Services 435 O Two Wheeler Package Policy 0 d ol 435 Total

TOTAL ADD-ON-COVERS 5th year B.LIABILITY 4th year 3rd year Premium(Rs) PREMIUM(A2) 2nd year

Premium(Rs) Premium(Rs) 3285 1st year Premium(Rs) Premium(Rs) Premium(Rs) 657 No.of TMI 657 250.00 Sum 657 Person 657 Insured 657 3035 657 657 657 20 Basic TP 657 657 2925 C.PERSONAL ACCIDENT COVERS 650 TPPD Discount 650 2925 650 TOTAL PREMIUM(B) 650 650 650 7529 325 650 1307 650 1500000 1307 677.50 32 1307 PA for owner driver 1307 677.50 255 TOTAL PREMIUM(C) Settious/

TOTAL (A1+A2+B+C) CGST (9%) MANDEL SGST (9%) IGST (0%)

431 604

TIONS AS TO USE: The Policy covers use of the vehicle for any purpose other than: a) Hire or Reward b) Carriage of goods (Other ATIONS AS TO USE: The Policy covers use of the vehicle for any purpose other than: a) Hire or Reward b) Carriage of goods (
a raise or personal luggage) in connection with any trade or business or use for any purpose in connection with motor trade c)
a raise or personal luggage) in connection with any trade or business or use for any purpose in connection with motor trade c)
a raise or personal luggage) in connection with any trade or business or use for any purpose in connection with motor trade c)
a raise or personal luggage) in connection with any trade or business or use for any purpose other than: a) Hire or Reward b) Carriage of goods (
a raise or personal luggage) in connection with any trade or business or use for any purpose in connection with motor trade c)

sper Sec 147 of MV Act issued policy the premium received only to an extent of liability fixed by IRDA/Central Govt sec 150 (2) (b) that the policy is void on the ground that it was obtained by, nondisclosure of any material fact or by representation of the property which was false in some material particular.

ii.(c) that there is non-receipt of premium as required under section 64VB of, the Insurance Act, 1938.

3.No Application for compensation shall be entertained unless it is made within 6 Months from the date of occurrence of the Accident and A.No Sum shall be payable by an Insurer incase a person driving the vehicle does not have a valid driving license or is under the influence of Alcohol or Drug.

DRIVER CLAUSE: Any person including insured provided that a person driving holds an effective driving license at the time of the accident and is not disqualified from holding or obtaining such a license. Provided also that the person holding an effective learner's license. **DRIVER CLAUSE:** Any person including insured provided that a person driving holds an effective driving license at the time of the accident and is not disqualified from holding or obtaining such a license. Provided also that the person holding an effective learner's license may also drive the vehicle and that such a person satisfies the requirements of Rule 3 of the Central Motor Vehicles Rules 1989. of Alcohol or Drug.

drive the vehicle and that such a person satisfies the requirements of Rule 3 of the Central Motor Vehicles Rules 1989.

LIMITS OF LIABILITY: Under Section II - 1(i) of the Policy - Death or bodily injury such amount as is necessary to meet the requirements of the Motor Vehicle Act, 1988. Under Section II - 1(ii) of the Policy - Damage to Third Party Property - Rs.6,000.00 P.A. Cover for the Owner cum Driver Under Section III (CSI)- Rs.15,00,000.00

Compulsory Deductibles Under Section 1: Rs.100 Per claim and is not disqualified from holding or obtaining such a license. Provided also that the person holding an effective learn drive the vehicle and that such a person satisfies the requirements of Rule 3 of the Central Motor Vehicles Rules 1989.

Compulsory Deductibles Under Section 1: Rs.15,00,000.00 Subject to I.M.T. Endt. Nos. and Memorandum: 7.

Coverage Under this policy is subject to realisation of premium cheque(s). Incase of dishonor of cheque(s), no separate intimation will be given and the policy stands cancelled from incention Voluntary deductibles under Section 1, Rs.100 Per Claim Subject to I.M.T. Endt. Nos. and Memorandum: 7

Applicable benefits:
The policy wording with detailed terms, conditions, warranties, exclusions and the list of Ombudsman details are available on our website www.chelainsurance.com. given and the policy stands cancelled from inception.

our website www.cholainsurance.com.

Date and Signature of the proposal 14/12/2021. In witness where of this policy has been signed in lieu of the Cover Note No.:- Date:
Warranties: Warranted that NCB under this Policy is based on representation regarding NCB and absence of claim under the previous Date and Signature of the proposal 14/12/2021. In witness where of this policy has been signed in lieu of the Cover Note No.: Date:Warranties: Warranted that NCB under this Policy is based on representation regarding NCB and absence of claim under the previous Policy. If the information be found incorrect or false in any aspect, this Policy shall be void ab initio and no benefit shall be payable by the company Product Plan:

company.

This policy has been issued upon declaration by the Assured that a valid Pollution Under Control (PUC) Certificate is held on the date of

As per GR 36A - PA for Owner driver refers to the Owner of the insured vehicle holding an effective driving licence. commencement of the Policy.

As per GR 36A - PA for Owner driver refers to the Owner of the insured vehicle holding an effective driving licence.

* This refers to NIL OD coverage for the period.

* This refers to NIL OD coverage for the period.

No Claim Bonus will only be allowed provided the policy is renewed within 90 days of the expiry date of the previous policy. No claim bonus is applicable at the end of the policy period.

Intermediary Name: CHOLA INSURANCE DISTRIBUTION SERVICES PRIVATE LIMITED Financier Name & Address: LOK SUVIDHA FINANCE LIMITED, NA

Note: The Motor Policy Schedule cum Certificate of Insurance is an important document issued based on your declaration. We request you to verify the details and ensure that everything is in order. In case of any discrepancies, please contact us within 15 days from the date of Note: The Motor Policy Schedule cum Certificate of Insurance is an important document issued based on your declaration. We request you to verify the details and ensure that everything is in order. In case of any discrepancies, please contact us within 15 days from the date of light and ensure that everything is in order. In case of any discrepancies, please contact us within 15 days from the date of Code: 200572295173 For Cholamandalam MS General Insurance Company Ltd.

issuance of policy.

Place: CHENNAI

Date: 15/12/2021

Receipt No:

ANDED

Duly Constituted Attorney(s)

131 604

We hereby declare that though our aggregate turnover in any preceding financial year from 2017we mereuy decidre that though our aggregate turnover in any preceding mancial year from 201.

18 onwards is more than the aggregate turnover notified under sub-rule (4) of rule 48, we are not required to prepare an invoice in terms of the provisions of the said sub-rule and also as not required to prepare an invoice in terms of the provisions of the said sub-rule and also as no not required to prepare an invoice in terms of the provisions of the said sub-rule and also as per not required to prepare an invoice in terms of the provisions of the said sub-rule and also as per Notification No. 13/2020-CT dated 21-03-2020. This policy schedule shall be in lieu of Tax Invoice and hence no separate GST invoice required In compliance with Rule 54(2) of CGST Rules, 2017. Consolidated Stamp Duty Paid Vide G.O. Rt No.322, Commercial Taxes and Registration (j1) Department, Tamil Nadu dated09/09/2021. Department, Tamil Nadu dated09/09/2021.

Department, Tamil Nadu dated09/09/2021.

I/We hereby certify that the policy to which this certificate relates as well as this certificate of insurance are issued in accordance with the policy to which this certificate Act 1088

Provisions of Chapter Y and Chapter YI of the Motor Vehicles Act 1088 provisions of Chapter X and Chapter XI of the Motor Vehicles Act, 1988.

In the event of a claim under Compulsory personal accident cover (CPA), the intimation of the claim to the Insurer shall be within 30 days of its occurrence.

within 30 days of its occurrence
IMPORTANT NOTICE: The insured is not indemnified if the vehicle is used or driven otherwise than in accordance with this schedule. Any

IMPORTANT NOTICE: The insured is not indemnified if the vehicle is used or driven otherwise than in accordance with this schedule. Any payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company by reason of wider terms appearing in the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made by the company of the Certificate in order to comply with the Motor Vehicle Act, 1988, is payment made t recoverable from the insured. See the clause headed "AVOIDANCE OF CERTAIN TERMS AND RIGHT OF RECOVERY".

For Information/Claims: Contact Toll Free Helpline at 1800 208 5544; SMS "CHOLA" to 56677; For CARE contact 1800 103

t-mail: customercare@cholams.murugappa.com; www.cholainsurance.com

Note: UIN for this product and the related add-on covers availed under this policy are as mentioned in the attached sheet,
which forms part of the policy schedule E-mail: customercare@cholams.murugappa.com; www.cholainsurance.com which forms part of the policy schedule.

Whether tax is payable under reverse charge basis - No.

Cholamandalam MS General Insurance Company Ltd.

Regd.&Head Office:Dare House,2nd Floor,No.2,N.S.C Bose Road, Chennai-600001, India CIN: U66030TN2001PLC047977 | IRDAI Reg. No. 123

Product Name : Motor Two - Wheelers Policy, Bundled